

मराठी तरुणांनी उद्योग, तंत्रज्ञानाकडे लक्ष्य घावे

औरंगाबाद येथे सुरु असलेल्या जागतिक मराठी संमेलनातील चर्चासत्रात मान्यवरांचा सूर

औरंगाबाद (प्रतिनिधि) : मराठी तरुण-तरुणी बुद्धिमान आहेत, त्यांनी औद्योगिकतेचा विकास व तंत्रज्ञानातील क्रांती यांच्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत जागतिक मराठी संमेलन 'शोध मराठी मनाचा- २०११'च्या 'समुद्रापलीकडे' कार्यक्रमात काल (रविवारी) व्यक्त करण्यात आले.

या वेळी अमेरिकेतील संगणक क्षेत्रातील उद्योजक व 'माय विश्व'चे संस्थापक मंदार जोगळेकर, सिटी बैंकचे उपाध्यक्ष आशिष चौगुले आणि सिंगापूर येथील जैवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील उद्योजक हर्षवर्धन भावे यांच्याशी रामदास फुटाणे व नितीन केळकर यांनी संवाद साधला. तोट्यात जात असलेल्या अमेरिकी वृत्तपत्र क्षेत्राला इंटरनेटसरख्या तंत्रज्ञानाशी हातमिळवणी करत त्यांचा व्यवसाय फायदेशीर कसा करून देता येईल, या विचारातून आम्ही 'ई-पेपर गॅलरी'ची कल्पना प्रत्यक्षात आणली, यातून जाहिरातीच्या माध्यमातून वृत्तपत्रांना फायदा मिळू लागला. शिवाय 'बुकगंगा डॉट कॉम'सारख्या संकेतस्थळांच्या माध्यमातून ई-बुकच्या प्रसारासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे मंदार जोगळेकर यांनी सांगितले.

आकर्षण चालत्या बोलत्या पुस्तकाचे

'शोध मराठी मनाचा' या जागतिक मराठी संमेलनास मुख्यत्वे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली. काल (रविवारी) 'माय विश्व'चे संस्थापक मंदार जोगळेकर यांनी चालत्या बोलत्या पुस्तकाचे व २५ हजार पुस्तके साठविण्याची क्षमता असलेल्या 'आय-पॅड'रूपी ग्रंथालयाचे प्रात्यक्षिक दाखविले, त्याला उपस्थितांनी उत्सूक्त प्रतिसाद दिला.

जोगळेकर म्हणाले, की आताचे पुस्तक हे केवळ वाचनाचा अनुभव न देता एकण्याचा व पाहण्याचाही अनुभव देऊ लागले आहे. ई-बुक, आय-पॅड अशा तंत्रज्ञानाचा प्रसार आपल्या ग्रामीण भागांपर्यंतही वेगाने होईल व तो व्हावा यासाठी आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे. अर्थात येत्या काळातही छापील पुस्तकांचे अस्तित्व राहीलच, फक्त 'ई-बुक'मुळे लेखकाला कमीत कमी पैशांत अधिक वाचकांपर्यंत पोचणे शक्य होऊ शकेल आणि परिणामी वाचनसंस्कृतीला हे उपकारक ठेल. मराठीतील सुमारे दोनशे प्रकाशकांच्या २५ हजार पुस्तकांचे ई-बुकमध्ये रूपांतर करण्याचे काम 'बुकगंगा'च्या माध्यमातून

सध्या सुरु असून मुख्यत्वे निमशहरी व ग्रामीण भागांतून या संकल्पनेला मिळाणार प्रतिसाद महत्वाचा आहे. लवकरच हे तंत्रज्ञान स्वस्त होऊन सामान्यातल्या सामान्यांपर्यंत पोचू शकेल, अशी आशाही जोगळेकर यांनी व्यक्त केली. तंत्रज्ञानाचा बागुलबुवा न करता मुख्य प्रवाहात त्याचा समावेश आवश्यक असल्याचे मत व्यक्त करून आशिष चौगुले म्हणाले, की मराठी माणूस जगात कुठेही अभिमानाने व आत्मविश्वासाने वावरू शकतो, याचा वापर आपण छोट्या छोट्या शहरांमधील औद्योगिकतेच्या विकासासाठीही करणे आवश्यक आहे. जगातल्या १५४ देशांत शाखा असलेल्या 'सिटी बैंक'सारख्या आर्थिक करून घ्यायला हवा.

क्षेत्रातील आघाडीच्या संस्थाही भारताकडे महत्वाची बाजारपेठ म्हणून पाहतात. 'सिटी बैंक'च्या अध्यक्षपदीही विवेक पंडित यांच्यासारखी एक मराठी व्यक्ती असून त्याचा उपयोग आपल्या वाढत्या तरुणगर्गाला रोजगार उपलब्ध करून घेण्यासाठी केला पाहिजे, असे मत चौगुले यांनी व्यक्त केले. रसायन अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले व सध्या जैवतंत्रज्ञानाचा क्षेत्रात काम करणारे हर्षवर्धन भावे म्हणाले, की जैवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांमधील ४५ टक्के कर्मचारी वर्ग हा भारतीय आहे व माहिती तंत्रज्ञानानंतर जैवतंत्रज्ञानाचे क्षेत्र महत्वाचे ठरते आहे. आपल्या देशालाही या तंत्रज्ञानात आघाडी घेण्याची गरज आहे. येत्या दहा वर्षांत भारतातील उद्योगक्षेत्रात मोठी वाढ होणार असून रोजगारासाठी परदेशात गेलेल्या व्यक्ती परत इकडे येतील आणि जसे 'आपण परदेशात कसे गेलात' असा प्रश्न त्यांना विचारल जातो तसा 'आपण परत कसे आलात' असा प्रश्न आपण विचारू. मुद्दा एवढाच, की या औद्योगिक वाढीचा आपण वेळीच उपयोग करून घ्यायला हवा.